



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
अधिसभेच्या २१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
शुक्रवार, दि.२७ सप्टेंबर, २०१९ दुपारी १२:०० वा.

अधिसभेची २१ वी बैठक दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी दुपारी १२:०० वा. विद्यापीठ सभागृहात
मा. कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालील सदस्य उपस्थित होते.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्रा. डॉ. पाटील एस. आय.- प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. उबाळे व्ही. पी.	सदस्य
४)	प्राचार्या डॉ. श्रीमती पांडे के. ए.	सदस्या
५)	प्राचार्य डॉ. कदम एम. एस.	सदस्य
६)	प्राचार्य डॉ. गोरे एस. एस.	सदस्य
७)	डॉ. कोकरे एस. आर., संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	सदस्य
८)	सीए शहा एस. एच., वित्त व लेखा अधिकारी	सदस्य
९)	डॉ. धांडे एस. बी., संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य	सदस्य
१०)	प्रा. डॉ. सूर्यवंशी एस. एस., प्र. संचालक, ज्ञानस्रोत केंद्र	सदस्य
११)	डॉ. कोरे व्ही. जी., संचालक, विद्यार्थी विकास	सदस्य
१२)	डॉ. पवार एस. के., संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण	सदस्य
१३)	प्राचार्य डॉ. कोटी एस. व्ही.	सदस्य
१४)	प्राचार्य डॉ. परिचारक डी. एस.	सदस्य
१५)	प्राचार्य डॉ. पाटील आर. आर.	सदस्य
१६)	प्राचार्य डॉ. शिंगाडे ए. बी.	सदस्य
१७)	डॉ. रोंगे बी. पी.	सदस्य
१८)	कु. मोहिते-पाटील एस. जे.	सदस्या
१९)	डॉ. आवताडे एच. के.	सदस्य
२०)	डॉ. चव्हाण सी. एस.	सदस्य
२१)	डॉ. कलशेट्टी एम. एस.	सदस्य
२२)	डॉ. काळजे ए. एम.	सदस्य
२३)	डॉ. बिराजदार जी. डी.	सदस्य
२४)	डॉ. शिंदे टी. व्ही.	सदस्य
२५)	डॉ. आदटराव बी. एन.	सदस्य
२६)	डॉ. शिंदे एस. के.	सदस्य
२७)	डॉ. फुलारी टी. जे.	सदस्य
२८)	डॉ. मेंते आर. एस.	सदस्य
२९)	डॉ. कांबळे जी. एस.	सदस्य
३०)	डॉ. श्रीमती पाटील एम. जे.	सदस्या

३१)	कु. चव्हाण ए. सी.	सदस्या
३२)	श्री. साळुंके एस. एस.	सदस्य
३३)	श्री. गायकवाड आर. एस.	सदस्य
३४)	श्री. शेख ए. एम.	सदस्य
३५)	श्री. गायकवाड एस. एम.	सदस्य
३६)	श्री. सरवदे एस. टी.	सदस्य
३७)	श्री. राणे जी. एफ.	सदस्य
३८)	श्रीमती मंकणी एन. एस.	सदस्या
३९)	श्रीमती नागणसुरे पी. आर.	सदस्या
४०)	श्री. चव्हाण डी. ए.	सदस्य
४१)	अँड कळके ए. एस.	सदस्य
४२)	श्री. डांगरे एम. एस.	सदस्य
४३)	श्री. धरणे जी. आर.	सदस्य
४४)	श्री. पाटील एस. बी.	सदस्य
४५)	श्री. हिरेमठ एस. बी.	सदस्य
४६)	श्रीमती तडवळकर ए. ए.	सदस्या
४७)	श्री. संगवे ए. बी.	सदस्य
४८)	प्रा. डॉ. घुटे व्ही. बी., कुलसचिव	सदस्य सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष आणि अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच या बैठकीत नव्याने नामनिर्देशीत झालेले सीए शहा एस. एच., वित्त व लेखा अधिकारी, डॉ. धांडे एस. बी., संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य, प्रा. डॉ. सूर्यवंशी एस. एस., प्र.संचालक, ज्ञानस्रोत केंद्र, डॉ. कलशेट्टी एम. एस. व डॉ. श्रीमती पाटील एम. जे. यांची ही पहिलीच बैठक असल्याने अधिसभेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

अनुपस्थिती :

अधिसभेच्या या बैठकीस प्राचार्य डॉ. चिट्टे जी. एन., श्री. पाटील पी. टी., श्री. आवळे ए. के., प्रा. डॉ. रेवडकर बी. डी., प्रा. डॉ. देशमुख एम. बी., श्रीमती महागांवकर आर. ए. व डॉ. चौधरी एस. बी. यांनी पत्राद्वारे/दूरध्वनीद्वारे/ई-मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली.

डॉ. माने डी. आर., शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे, डॉ. नंदनवार डी. आर., प्र. सहसंचालक, (तंत्र शिक्षण), मा. शिक्षण संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी, प्राचार्य डॉ. भांजे बी. एम., श्री. नवले एस. एस., श्री. शिंदे आर. बी., श्री. गावडे टी. जे., श्री. अनासपुरे एम. एम., अधिसभेची एकवीसावी बैठक शुक्रवार, दि.२७ सप्टेंबर, २०१९ कार्यवृत्तांत

अॅड सोपल डी. जी., विधानसभा सदस्य व श्री. ठाकूर एस. एम., विधानपरिषद सदस्य हे या अधिसभेच्या बैठकीस अनुपस्थित होते.

कुलसचिवांनी परिनियम ४७४ (१) नुसार, मा. कुलगुरुंना अधिसभेच्या विसाव्या बैठकीपासून या बैठकीदरम्यानच्या कालावधीतील विद्यापीठातील घडामोडीचा आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती केली व त्याप्रमाणे मा. कुलगुरुंनी खालीलप्रमाणे अहवाल सादर केला.

➤ **कुलसचिव कार्यालय:**

- १) प्रस्तुत विद्यापीठाद्वारे MahaWalkathon २०१८ या उपक्रमांतर्गत रस्ते सुरक्षा, जबाबदारीने वाहन चालविणे आणि ध्वनीप्रदुषण या विषयी जनजागृती केल्याबाबत “MahaWalkathon २०१८” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विद्यापीठाचे मा. कुलसचिव यांना “Community Leader” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- २) प्रस्तुत विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विद्यापीठ वर्धापन दिनी प्रदान करण्यात आला.
- ३) विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुलामध्ये कंत्राटी सहायक प्राध्यापक पदे भरण्याकरिता मुलाखती घेण्यात आल्या असून स्थानिक निवड समितीच्या शिफारसीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
- ४) प्रस्तुत विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. तर महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे.
- ५) प्रस्तुत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून Diploma in Dietetics and Nutrition, एम. ए. नाट्यशास्त्र, एम. ए. ललीतकला, Fine Arts, M.Sc. Physics (Condensed Matter Physics), M.Sc. Medicinal Chemistry, M.Sc. Biostatistics, एम.ए. पाली, एम. एम. प्राकृत, एम.ए. कन्नड, M.B.A. अशा नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
- ६) व्ही.आय.पी. अतिथीगृहाचे वाढीव बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव योजने अंतर्गत रु. १,८२,८५,७२०/- इतकी रक्कम आदा करण्यात आली आहे.

➤ **शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभाग:**

- १) सदगुरु स्वामी विज्ञानंद बहुउद्देशिय आणि शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण महाविद्यालय, चळे या महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान तर डॉ. सी. एच. कवचाळे चॅरीटेबल ट्रस्ट संचलित कर्मयोगी श्री. हा. रा. कवचाळे कला व विज्ञान महाविद्यालय, बोराळे या महाविद्यालयास विद्यापीठाकडून प्रथम संलग्निकरण देण्यात आले.

२) कौशल्य विकासकेंद्रांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी एकूण ६६ अभ्यासक्रम सुरु होते तर शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी नव्याने १५ अभ्यासक्रमांची सुरुवात होऊन आता विद्यापीठातून एकूण ८१ अभ्यासक्रम सुरु आहेत.

३) विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रामार्फत Skill Development, Outcome Based Trainings, Placement, R & D Services and Related Services हा अभ्यासक्रम DevelLearn Technologies Pvt. Ltd. Mumbai तर Solar Training Certified Course हा अभ्यासक्रम Pwerflow Eco Solutions Pvt. Ltd., Pune या संस्थेसोबत शैक्षणिक साहचर्य करार करण्यात आला आहे.

➤ **परीक्षा व मूल्यमापन विभाग:**

१) मार्च/एप्रिल २०१९ परीक्षेसाठी प्रश्नसंच (Question Bank) निर्मितीकरिता मराठी व अर्थशास्त्र या विषयांच्या तज्ज्ञांचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मार्च/एप्रिल २०१९ परीक्षेसाठी मराठी व अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिका प्रश्नसंच (Question Bank) मधून यशस्वीरित्या पाठविण्यात आले.

२) मार्च/एप्रिल २०१९ पूर्णमूल्यांकन प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनस्क्रिन पध्दतीने करुन मार्च/एप्रिल २०१९ मधील निकालानंतरच्या परीक्षेसंदर्भातील फोटोकॉपी पूर्णमूल्यांकन विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या.

३) सर्व विद्यार्थ्यांसाठी Verification, Transcript, Migration या सुविधा विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

४) १५ व्या दीक्षांत समारंभासाठी दि. ०४/०९/२०१९ ते १०/१०/२०१९ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

➤ **वित्त व लेखा विभाग:**

१) प्रस्तुत विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी या पदी सीए श्रेणिक शाह यांची निवड झाली असून त्यांनी दि. ३०/०५/२०१९ रोजी आपला पदभार स्विकारलेला आहे.

२) मा. महालेखापाल कार्यालयाकडून महालेखापाल कार्यालयाने केलेल्या सन २०१५-१६ ते २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणामधील आक्षेपांची पूर्तता करुन त्याचा अहवाल मा. महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

➤ **ज्ञानस्रोत केंद्र:**

१) ज्ञानस्रोत केंद्राकडून UGC १२ Plan अंतर्गत प्राप्त अनुदानातून पुस्तके खरेदी करुन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली.

२) ज्ञानस्रोत केंद्राकडून दिव्यांगाकरीता ८४६ Audio CD's खरेदी करण्यात आल्या आहेत तसेच दिव्यांगांच्या अधिक सुविधेकरिता "सुगम पुस्तकालय" (The DAISY Fourm of India, Delhi) यांचे सभासदस्यत्व स्विकारलेले आहे.

- ३) ज्ञानस्रोत केंद्राने नव्याने इंग्रजी, मराठी, हिंदी, ऊर्दू इ. भाषा विषयाची एकूण ११०५ पुस्तकांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- **क्रीडा विभाग:**
- १) आंतर महाविद्यालयीन बेसबॉल व तायकांदो (मुले व मुली) स्पर्धेतून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी संघ निवडून संघातील विद्यार्थ्यांना सराव शिबीरास उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांना कळविण्यात आले. सराव शिबीरासाठी क्रीडा विभागाकडे उपलब्ध असलेले खेळाचे क्रीडा साहित्य, ट्रॅकसुट व इतर साहित्य देण्यात आल्या.
- २) सन २०१९-२० च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री.राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी यांच्यामार्फत करण्यात येवून सदर क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
- ३) शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत विद्यापीठामध्ये पूर्वनियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संलग्नित सर्व महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक, शारिरीक शिक्षण संचालक, विविध शाळा, क्रीडा शिक्षक व स्थानिक भागातील योग शिक्षणाचा प्रसार व प्रशिक्षण देणारे विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करुन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शास्त्रशुध्द योग प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व याच पध्दतीने सर्वांनी योग दिन साजरा करण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठातही सर्व संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी समवेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- ४) प्रस्तुत विद्यापीठात दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी १५ वा क्रीडा दिन साजरा केला. या दिवशी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये अखिल भारतीय/पश्चिम विभागीय क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
- ५) प्रस्तुत विद्यापीठामध्ये उभारण्यात येणाऱ्या पोहण्याचा तलाव (स्वीमिंग पूल) व मल्टीपर्पज हॉल याबाबतचा प्रस्ताव सोलापूर पी.डब्ल्यू.डी. यांच्याकडून प्रमाणित करुन घेऊन पूणे येथील क्रीडा व युवा सेवा कार्यालयामध्ये जमा करण्यात आला आहे.
- **राष्ट्रीय सेवा योजना:**
- १) सन २०१८-१९ या वर्षामध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार व इंदिरा गांधी पुरस्कारकरिता प्राप्त प्रस्तावांतून राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट स्वयंसेवक यांच्या प्रथम क्रमांकासाठी विद्यापीठस्तरीय निवड समितीमध्ये निवड करण्यात आली तसेच निवडण्यात आलेल्या सदस्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाही महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आले.

- २) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून सुरु झालेल्या “समर्थ भारत” अभियांनातर्गत, देहू-आळंदी ते पंढरपूर “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरीत वारी” अभियांतर्गत शासन निर्देशानुसार नियोजित उपक्रमांमध्ये प्रस्तुत विद्यापीठाचे एकूण १९ स्वयंसेवक व १ कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले. सदर उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मा. राज्यपाल महोदयांनी सर्व सहभागी स्वयंसेवकांचे कौतुक केले. तसेच या अभियानामध्ये प्रस्तुत विद्यापीठ कार्यक्षेत्रात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज (आळंदी ते पंढरपूर) व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज (देहू ते पंढरपूर) या पालखी मार्गावर एकूण ९ मुक्कामी दोन दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये प्रस्तुत विद्यापीठाच्या एकूण ४१७८ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून शासन निर्देशानुसार प्रबोधनपर पथनाट्य, पाच लाख पत्रावळ्यांचे वाटप, ओला कचरा व निर्माल्य संकलन, हागणदारी मुक्तीसाठी शौचालयाचा वापर करण्यासाठी वारकऱ्यांना प्रबोधीत करणे, सेंद्रीय खत निर्मिती, पाणीबचत, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
- ३) युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित राष्ट्रीय सेवा योजनेशी एकक असलेल्या महाविद्यालयांनाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त जुलै, २०१९ ते ऑक्टोबर, २०२० पर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये उपक्रम राबविण्यात येत आहेत.
- ४) महाराष्ट्र शासनाच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्नित राष्ट्रीय सेवा योजनेशी एकक असलेल्या महाविद्यालयांना कळविल्यानुसार दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी “सुदृढ भारत” (Fit India) अभियान राबविण्यात आले.

➤ **विद्यार्थी विकास विभाग:**

- १) प्रस्तुत विद्यापीठातील सर्व संकुलातील तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयात सन २०१९-२० या वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा एचडीएफसी एगो जनरल इन्शुरन्स कंपनी ली. कडून विमा उतरविण्यात आला.
- २) सन २०१७-१८ करिता नियतकालिका स्पर्धेसाठी पारंपारिक व व्यावसायिक अशा ३१ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विविध विषयांच्या तज्ज्ञांकडून नियतकालिकांचे परिक्षण करून खालीलप्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला.

पारंपारिक महाविद्यालये सर्व साधारण विजेते पद			
अ.क्र.	पारितोषिक प्राप्त महाविद्यालयाचे नाव	नियतकालिकाचे नाव	क्रमांक
१.	एस.एस.ए. सोशल महाविद्यालय, सोलापूर	मॅसेज	उत्तेजनार्थ
२.	वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर	विद्यारयण	उत्तेजनार्थ
३.	डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर	दयानंद	तृतीय
४.	हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर	हिरा	द्वितीय
५.	संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर	प्रज्ञा	प्रथम

व्यावसायिक महाविद्यालये सर्व साधारण विजेते पद			
अ.क्र.	पारितोषिक प्राप्त महाविद्यालयाचे नाव	नियतकालिकाचे नाव	क्रमांक
१.	व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर	विद्या	उत्तेजनार्थ
२.	एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर	अद्वैत	उत्तेजनार्थ
३.	स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर	एक्सप्रोलर	तृतीय
४.	नागेश करजगी ऑर्कीड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर	आर्कीडऔरा	द्वितीय
५.	वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर	विटनेस	प्रथम

३) प्रस्तुत विद्यापीठाच्या स्थापनेपासून शिक्षण घेत असलेल्या गरीब होतकरु विद्यार्थ्यांसाठी “कमवा-शिका” योजना चालविण्यात येत आहे. त्यास अनुसरुन सन २०१९-२० व २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात विविध संकुलातील एकूण २७ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

➤ **संकुले:**

● **संगणकशास्त्र संकुल:**

- १) iPing Datalabs Pvt. Ltd., Solapur या कंपनीमार्फत संकुलातील विद्यार्थ्यांसाठी Campus मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, यातून या संकुलातील चार विद्यार्थ्यांची Trainee Software Developer या पदासाठी निवड झाली आहे.
- २) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन कौशल्य विकासासाठी संगणकशास्त्र संकुल व Devedearn, Mumbai या कंपनीसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

● **सामाजिकशास्त्र संकुल:**

- १) मास कम्युनिकेशन विभागाच्या पुढाकाराने सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटी व प्रस्तुत विद्यापीठा सोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
- २) महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून सोलापूर जिल्ह्यातील लोककलांच्या सर्वेक्षण प्रकल्पासाठी प्रा. डॉ. आर.बी. चिंचोळकर यांना रु. ५,००,०००/- निधी मंजूर झाला.
- ३) आय.सी.एस.एस.आर. कडून “चेंजिंग मीडिया, चेंजिंग कल्चर, चेंजिंग सोसायटी: दुवर्डस पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट” या प्रकल्पाकरिता प्रा. डॉ. आर.बी. चिंचोळकर यांना रु. ८,००,०००/- निधी मंजूर झाला.

● **भाषा व वाङ्मय संकुल:**

- १) भाषा व वाङ्मय संकुलात मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व ऊर्दू या अभ्यासक्रमासोबतच नव्याने पाली, कन्नड, पाकृत असे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे.

- **वाणिज्य व व्यवस्थापन संकुल:**

- १) Centre for Foresight Studies व University of Turku, Finland यांच्या संयुक्त विद्यमाने चालविलेल्या Future Sustainable Energy Challenges हा कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
- २) वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामार्फत Centre for Foresight Studies, Punyashlok Ahilayadevi Holkar Solapur University, Solapur व Finland Futures Research Centre University of Turku यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आलेला आहे.

- **पदार्थविज्ञान संकुल:**

- १) DST व CSIR या संस्थेकडून “Developing nano Structured Materials for Gas Sensing, Photocatalysis and Super Capacitor Application” या प्रकल्पासाठी प्रा.डॉ.एस.एस.सुर्यवंशी यांना DST कडून रु. १०.९५ लाख तर CSIR कडून रु. ७ लाख निधी मंजूर झाला.

- **रसायनशास्त्र संकुल:**

- १) रसायनशास्त्र संकुलाकडील ऑर्गॅनिक, इंडस्ट्रीयल, पॉलिमर व नव्याने सुरु झालेल्या मेडीसनल या सर्व विषयाची प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली असून सदर चार विषयासाठी एकूण १०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

सदर बैठकीत पुढीलप्रमाणे कामकाज झाले.

[१] अधिसभेच्या दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या २० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम १५ नुसार, दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या २० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो/सनिवि/अधिसभा/४३३३, दि.३० मे, २०१९ अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.१२/०६/२०१९ अशी होती. या मुदतीत कोणत्याही सदस्यांकडून दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत.

सबब, अधिसभेचा दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या २० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: अधिसभेच्या दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या २० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला.

[२] अधिसभेच्या दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेली कार्यवाही विचारार्थ.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम क्र.१५ नुसार दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या २० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो/सनिवि/अधिसभा/४३३३, दि.३० मे, २०१९ अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.१२/०६/२०१९ अशी होती. या मुदतीत कोणत्याही सदस्यांकडून दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत.

त्यानुसार सदरचे ठराव / सूचना संबंधित विभागाकडे कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले होते.

सबब, अधिसभेचा दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार कार्यवाही अहवाल विचारार्थ).

ठराव: अधिसभेच्या दि.३० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[३] अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यांना द्यावयाची उत्तरे, २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील नियम क्र. ६ (१६) नुसार अधिसभा सदस्यांना अन्य सदस्याने विचारलेल्या प्रश्नास पूरक प्रश्न विचारण्यास परवानगी न देणे हे अध्यक्षच्या स्वेच्छानिर्णयावर असेल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल.

(टिपणी: २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ नुसार, प्रश्न आणि त्यांना व्यवस्थापन परिषदेने तयार केलेले उत्तर, २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील ६ (१४) अन्वये अधिसभेच्या सदस्यांना पाठविण्यात येतील).

ठराव: अ) प्रश्नोत्तराचा तास दुपारी १२:४५ वाजता सुरु झाला व दुपारी ०१:४५ वाजता संपला. वेळेअभावी प्रश्न क्र.१३ ते ३९ व त्यावरील उपप्रश्न विचारता आले नाहीत.
ब) प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे याची प्रत सोबत जोडली आहे. (जोडपत्र "अ")

[४] सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेची मान्यतेची शिफारस विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याकरिता M/s. SKVM & Company यांची संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. M/s.SKVM & Company यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून लेखापरीक्षण अहवाल दिलेला आहे.

दि.१५/०७/२०१९ रोजीच्या झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत विषय क्र.५ अन्वये लेखापरीक्षक यांनी सादर केलेला लेखापरीक्षण अहवाल विचारार्थ सादर करण्यात आला असता, खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव- सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे लेखापरीक्षण अहवाल व लेखापरीक्षित लेख्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व लेखापरीक्षण अहवाल मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस दि.१६/०७/२०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठराव- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (६) (क) व ३१ (यघ) नुसार, सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सबब, सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेची मान्यतेची शिफारस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २९ (छ) नुसार अधिसभेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांनी सादर केला. त्यास डॉ. आर. एस. मेंते यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यापीठाचा सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २९ (छ) नुसार त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[५] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: डॉ. भ. ना. आदटराव यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला आहे.

“ही अधिसभा, वार्षिक अहवाल समितीने, अधिष्ठाता मंडळ व व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन असा ठराव करते की, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या १४ व्या वार्षिक अहवालाबाबत केलेल्या शिफारशी मान्य करून मंजूर करण्यात याव्यात”.

(टिपणी: विद्यापीठाचा सन २०१७-१८ चा १४ वा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

१. डॉ. महेंद्र कदम	अध्यक्ष
२. डॉ. प्रकाश थोरात	उपाध्यक्ष
३. डॉ. दीपक ननवरे	सदस्य
४. डॉ. सुहास पुजारी	सदस्य
५. डॉ. राजीवकुमार मेंते	सदस्य
६. श्री. लक्ष्मण कदम	सदस्य-सचिव

सदर समितीने तयार करून दिलेला वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या दि.२७ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या बैठकीतील विषय क्र.४ नुसार विचारार्थ ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव- विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल दुरुस्तीसह स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

सबब, विद्यापीठाचा सन २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचा सन २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल डॉ. बी. एन. आदटराव यांनी सादर केला. त्यास डॉ. एस. के. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यापीठाचा सन २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेल्या १४ व्या वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने दुरुस्तीसह केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] शै.वर्ष २०२०-२१ पासून कायम विना अनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता विद्या परिषदेने मान्य केलेला शै.वर्ष २०२०-२१ या एका वर्षाच्या बृहत आराखड्याची महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यास अधिसभेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी म.सा.वि.अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: बृहत आराखड्याबाबत म.सा.वि.अधिनियम २०१६ कलम ११० (१) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

म.सा. वि. अधिनियम २०१६ कलम ११० (१) तरतूद :- (1) The university shall prepare a comprehensive perspective plan for every five years and get the same approved by Commission. Such plan shall be prepared for the location of colleges and institutions of higher learning in a manner ensuring comprehensive equitable distribution of facilities for higher education having due regard, in particular, to the needs of unserved and under-developed areas within the jurisdiction of the university. Such plan shall be prepared by the Board of Deans and shall be placed before the Academic Council and the Senate through the Management Council.

त्या अनुषंगाने दि.१५/७/२०१९ रोजी बृहत आराखडा समितीने व तदनंतर अधिष्ठाता मंडळानी दि. १५.०७.२०१९ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.०२ अन्वये शै.वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षीय दिर्घकालीन बृहत आराखड्यास अनुसरुन शै.वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी म.सा.वि. अधिनियम २०१६ कलम ११०(१) नुसार शै.वर्ष २०२०-२१ या एका वर्षाचा बृहत आराखडा तयार करुन व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेला होता. सदर बृहत आराखडा दि.१६/०७/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केला असता ठराव क्र. २५(८) अन्वये व्यवस्थापन परिषदेने विद्या परिषदेस व अधिसभेस खालीलप्रमाणे शिफारस केलेली होती.

**शै.वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय, विषय/अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्यासाठी
शैक्षणिक बृहत आराखडा**

अ.क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
१.	सोलापूर शहर	
	सोलापूर शहर	विज्ञान विद्याशाखा
		विज्ञान तुकडी
		हॉटेल मॅनेजमेंट ऑफ कॅटरिंग कॉलेज
		एल.एल.बी. ३ वर्षाचा
		बी.ए. एल.एल.बी. ५ वर्षाचा
	युजी आर्टस अॅन्ड फाईन आर्टस	
२.	उत्तर सोलापूर	
	उत्तर सोलापूर	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
३.	दक्षिण सोलापूर	
	कंदलगांव	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय

४.	अक्कलकोट	
	अक्कलकोट	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	चपळगांव	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
५.	बार्शी	
	बार्शी	कला, विज्ञान आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय एम.एस्सी. बॉटनी एम.एस्सी. झूलॉजी (पदव्युत्तर)
६.	मोहोळ	
	कुरुल / कामती (बु)	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
७.	मंगळवेढा	
	मंगळवेढा	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	सलगर	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
८.	सांगोला	
	कोळा	विज्ञान महाविद्यालय
९.	माढा	
	माढा	कला, विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालय
	पिंपळनेर	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	टेंभूर्णी	वाणिज्य महाविद्यालय
१०.	माळशिरस	
	माळशिरस	कला, विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालय
	अकलूज	एम.कॉम. (पदव्युत्तर वाणिज्य)
११.	करमाळा	
	करमाळा	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	भिलारवाडी	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
१२.	पंढरपूर	
	पंढरपूर	नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स
	करकंब	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	University Campus	1. (MPH) Master of Public Health 2. M.A. in Applied Psychology 3. LLB, BALLB & LLM Deptt. 4. M.Sc. in Environment Management 5. M.Tech. in Environment Health and Safety 6. Department of Music Dramatics 7. Department of Linguistic

उपरोक्तप्रमाणे बृहत आराखडा समितीने व अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला बृहत आराखडा शासनाकडे मान्यतेकरिता सादर करण्यासाठी दि.१६/०७/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विषय ठेवण्यात आलेला असून त्यानुसार खालील दुरुस्तीचा ठराव करण्यात आला. त्यास्तव अधिष्ठाता मंडळांनी उपरोक्तप्रमाणे तयार केलेल्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बृहत आराखड्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करून विद्या परिषद व अधिसभेस शिफारस केलेली होती.

अ.क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
३.	दक्षिण सोलापूर	
	होटगी / वळसंग	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय

उपरोक्त कार्यवाही नंतर विद्या परिषद व अधिसभेच्या वतीने मान्यता घ्यावी लागणार होती. तथापि, विद्या परिषद बैठक दि.२१/०५/२०१९ रोजी व अधिसभेची बैठक दि.३०/०४/२०१९ रोजी संपन्न झाली असून दरम्यानच्या काळात विद्या परिषद व अधिसभेची पुढील बैठक लवकर आयोजित होणार नसल्याने तसेच दि.०६/०७/२०१९ च्या शासन पत्रान्वये एक वर्षाचा बृहत आराखडा दि.१५/०७/२०१९ पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे असे कळविले आहे. तसेच नवीन महाविद्यालय, विषय / अभ्यासक्रम, विद्याशाखांचे प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर असल्याने प्रस्ताव स्विकारण्यासाठी बृहत आराखडा अधिसभेच्या मान्यतेअंती महाराष्ट्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठवून वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करणे आवश्यक होते. यास्तव उपरोक्त विषयाबाबत दि.१६/०७/२०१९ रोजीची टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदय यांनी म.सा.वि. अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषद व अधिसभेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, शै.वर्ष २०२०-२१ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता विद्या परिषदेने मान्य केलेला शै.वर्ष २०२०-२१ या एका वर्षाच्या बृहत आराखड्याची महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यास अधिसभेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी म.सा.वि.अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: शै. वर्ष २०२०-२१ पासून कायम विना अनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता विद्या परिषदेने मान्य केलेला शै.वर्ष २०२०-२१ या एका वर्षाच्या बृहत आराखड्याची महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यास अधिसभेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये दिलेल्या मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[७] अधिसभा सदस्य श्री. ए. बी. संगवे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराच्या नियमावलीचे अवलोकन केले असता हा पुरस्कार आजपर्यंत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला मिळाला नाही. तरी प्रथम, द्वितीय व तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यासाठी एक आणि चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यासाठी एक उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. एम. एस. डांगरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[८] अधिसभा सदस्य श्री. एस. एम. गायकवाड यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“क्रीडा विभागाच्या विकासासाठी स्पोर्ट्स ॲथॉरटी ऑफ इंडियाचे (साई) केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुरु करण्यात यावा अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. एस. के. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[९] अधिसभा सदस्य श्री. एस. एम. गायकवाड यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पेपर चेकींग व फोटो कॉपीसाठी फक्त रु.१५०/- एवढीच फी आकारण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. आर. एस. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[१०] अधिसभा सदस्या श्रीमती आर. ए. महागांवकर यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“कॉलेज कॅम्पसमधील होस्टेल तसेच कॅटीनमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाही. विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे याबाबत कोणते पाऊल उचलले गेले आहे? विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था व्हावी तशी तरतूद करावी अशी शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”

ठराव: सदरचा ठराव श्री. आर. ए. महागांवकर यांच्या वतीने सौ. पी. आर. नागणसुरे यांनी मांडला. त्यास श्री. जी. आर. धरणे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत सौ. पी. आर. नागणसुरे यांनी सभागृहाकडे परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[११] अधिसभा सदस्य डॉ. एस. बी. चौधरी यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध गुणवंत पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदरच्या पुरस्काराकरिता आस्थापना विभाग परिपत्रकाद्वारे इच्छुक असणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून घेते व प्राप्त अर्जांची छाननी करते व याकामी नियुक्त समिती पुरस्कारासाठी कर्मचाऱ्यांची निवड करते. इच्छुक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून पुरस्काराची निवड करण्याऐवजी आस्थापना विभागाने त्यांच्याकडे असलेल्या वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांच्या गोपनिय अहवालानुसार माहिती तयार करावी व यामधून नियुक्त समितीने गुणानुक्रमे मा.कुलगुरुमहोदयांकडे नावाची शिफारस करावी यामधून मा.कुलगुरुमहोदया एका कर्मचाऱ्यांची गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड करतील हा बदल व यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव डॉ. एस. बी. चौधरी यांच्या वतीने डॉ. एस. के. शिंदे यांनी मांडला. त्यास श्री. एस. एम. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सवानुमते मान्य करण्यात आला.

[१२] अधिसभा सदस्य डॉ. एस. बी. चौधरी यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास व विविध शासकीय कार्यालयास सद्यःस्थितीत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी असते. आता सार्वजनिक बँकांनादेखील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याऐवजी पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सुट्टी दिल्यास विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची विविध शासकीय कार्यालये व बँकांमधील कामे करणे सोयीचे होईल. सद्यःस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव या विद्यापीठांनी हा बदल व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने केलेला आहे. सद्यःस्थितीत दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेली सुट्टी बदलून ती पहिल्या व तिसऱ्या शनिवारी करण्याची शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव डॉ. एस. बी. चौधरी यांच्या वतीने डॉ. एस. के. शिंदे यांनी मांडला. त्यास श्री. आर. एस. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सवानुमते मान्य करण्यात आला.

[१३] अधिसभा सदस्य डॉ. एस. बी. चौधरी यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“दुपारी ०२:०० ते ०२:३० या वेळेत काही शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांच्याच टेबलवर बसून जेवण करतात तर काही कर्मचारी हे बाहेर झाडाखाली बसून जेवण करतात. काही वेळा दुपारच्या जेवणावेळी विविध महाविद्यालयाचे कर्मचारी, इतर पालक व विद्यार्थी यांची ये-जा असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण देखील व्यवस्थित करता येत नाही. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरिता दुपारच्या वेळी जेवणासाठी एक प्रशस्त हॉल असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरिता एक प्रशस्त हॉल दुपारच्या जेवणाकरिता बांधण्याची शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव डॉ. एस. बी. चौधरी यांच्या वतीने डॉ. एस. के. शिंदे यांनी मांडला. त्यास डॉ. टी. व्ही. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत डॉ. एस. के. शिंदे यांनी सभागृहाकडे परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[१४] अधिसभा सदस्य डॉ. एस. बी. चौधरी यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“दैनंदिन प्रशासकीय कामकाज करत असताना शिक्षकेत्तर पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना काही वेळा अस्वस्थ वाटल्यास त्यांना आरामाची आवश्यकता असते. याकरिता विद्यापीठात आरोग्य केंद्रांत फक्त एकच बेड आहे. ऐनवेळी पुरुष व महिला कर्मचारी यांना अस्वस्थ वाटल्यास त्यांची गैरसोय होते. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षकेत्तर पुरुष व महिला कर्मचारी यांच्याकरिता प्रत्येकी एक विश्रांती कक्ष बांधण्याची किंवा उपलब्ध करून देण्याची शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव डॉ. एस. बी. चौधरी यांच्या वतीने डॉ. एस. के. शिंदे यांनी मांडला. त्यास डॉ. जी. एस. कांबळे यांनी अनुमोदन दिले. मात्र एका सदस्याने फक्त तीनच ठराव मांडणे आवश्यक असल्यामुळे सदरचा चौथा ठराव मागे घेण्याबाबत डॉ. एस. के. शिंदे यांनी सभागृहाकडे परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[१५] अधिसभा सदस्या सौ. पी. आर. नागणसुरे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“आपल्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये PG Course च्या Affiliation साठी Coursewise फी घेतली जाते. ती UG Course च्या Affiliation फी प्रमाणे एकच आकारण्याची यावी अशी शिफारस ही अधिसभा विद्या परिषदेस करत आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. जी. आर. धरणे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत सौ. पी. आर. नागणसुरे यांनी सभागृहाकडे परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[१६] अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“सिनेट सदस्यांनी केलेल्या शिफारशीवर पुढील प्राधिकरणात कोणता निर्णय झाला हे ती शिफारस करणाऱ्या सदस्यांना कळविण्याची तरतुद करण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा मा.कुलगुरु महोदयांना करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. टी. व्ही. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सवानुमते मान्य करण्यात आला.

[१७] अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी डिपार्टमेंटल रिसर्च फेलोशिप ही अत्यंत कमी असल्याने ती वाढविण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. एस. के. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सवानुमते मान्य करण्यात आला.

[१८] अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“संशोधन मार्गदर्शक म्हणून प्राध्यापकांना मान्यता देत असताना यु.जी.सी. ने वेळोवेळी जाहिर केलेल्या जर्नल्समध्ये छापून आलेले लेख ग्राह्य धरून संशोधन मार्गदर्शक म्हणून अर्ज केलेल्या प्राध्यापकांना मान्यता देण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा विद्या परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सवानुमते मान्य करण्यात आला.

वंदेमातरमानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही /-
कुलसचिव
सदस्य सचिव, अधिसभा

सही /-
कुलगुरु
अध्यक्ष, अधिसभा

विषय क्र. ०३ चे सहपत्र

अधिसभेच्या शुक्रवार, दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये
अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर	
	प्रा. डॉ. एम. बी. देशमुख	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	
१	How many projects are sanctioned for PAH Solapur University after accreditation and how many depts. are DST (FIST) recognized?	To P. A. H. Solapur University 07 projects were sanctioned after accreditation. At present none of the Department is recognized under DST (FIST).	
२	How many research papers published by PAH solapur University since last accreditation? Whether PAH Solapur University has made special efforts for Campus placements. If so, how many placements have been done during last academic year 2018-19?	Academic year	
		No. of Reserech papers	
		2015-16	35
		2016-17	52
		2017-18	49
		2018-19	63
	Total	199	
		Yes, total 42 placements have been done during last academic year 2018-19.	
३	University has started several P. G. centers at the different colleges. Is there any feedback mechanism to check the quality assessment?	Yes, Internal & External Academic & Administrative Audit (AAA) & student feedback are taken for improvement of quality education as a feedback mechanism.	
	श्री. ए. बी. संगवे	डॉ. एच. के. आवताडे	
४	ऑक्टोबर २०१९ मध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या लेखापरीक्षा ५ सत्रात होणार आहेत हे खरे आहे का?	नाही.	
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठाच्या लेखी परीक्षा ३ सत्रात घेण्याऐवजी पूर्वीप्रमाणे २ सत्रात घेण्याचा ठराव दि.३० एप्रिल, २०१९ च्या अधिसभेने मंजूर केला होता. हा ठराव परीक्षा व मूल्यमापन मंडळाने कोणत्या कारणाने अमान्य केला आहे. 	प्राध्यापकांना सातत्याने परीक्षेचे काम करावे लागते. यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने २ पेपरऐवजी एका दिवसामध्ये ३ सत्रात पेपर घ्यावेत अशाप्रकारचे नियोजन केले आहे. सुट्टीचा कालावधी कमी होण्यासाठी आणि मे महिन्यामध्ये ही काम करावे लागते यासाठी ३ पेपर घेतलेले आहेत. तसेच पेपर हा ४० गुणांचा झाला असल्याने तो ३ तासाऐवजी २ तासांचा झाला असल्याने शक्य आहे.	
	<ul style="list-style-type: none"> सकाळी ७ वाजता आलेला अंतर्गत व बहिःस्थ परिक्षकांची सायंकाळी ७ पर्यंत काम करण्याची क्षमता राहिल का? याचा विचार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केला नाही का? 	केला आहे.	

	<ul style="list-style-type: none"> सकाळी ७ वाजता आलेला अंतर्गत व बहिस्थ परिक्षक, भरारी पथकाचे सदस्य हे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत काम करणार. १२ तासाचे काम त्यांना होणार का? कसे होणार? काय विचार केला आहे याचेवर. 	<p>सकाळी ७ ते संध्याकाळी ७ हे वास्तव नाही. मागच्या वेळी ज्या परीक्षा झाल्या त्या सकाळी ८ वाजता सुरु झाल्या आणि सायंकाळी ६ वाजता संपल्या. यावेळी बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. भाग १ साठी ४० गुणांचा पेपर झालेला असल्याने २.३० ऐवजी २.०० तासाचे सत्र सुरु होत आहे. आता दिवस लहान असल्यामुळे परीक्षा सकाळी ८ वाजता सुरु करत आहोत व सायंकाळी ६ ऐवजी ५.३० वाजता संपवित आहोत. प्रत्येक सत्राच्या दरम्यान १ तासाची सुट्टी आहे. त्यामुळे सलग १२ तास काम करतात हे म्हणणे योग्य नाही. तसेच याबाबत कुणाचीही लेखी तक्रार आलेली नाही.</p>
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठाच्या लेखी परीक्षा ३ सत्रात सुरु झाल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मानधन वाढविले नाही का? 	<p>दि.१९/०९/२०१९ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये मानधन वाढविण्याचा ठराव झाला आहे व त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.</p>
५	<p>प्रवेश व परीक्षा यांचे नियोजन करण्यासाठी पात्रता विभाग, एम. के. सी. एल. व परीक्षा विभाग आणि सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक १२ वी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर घेणे शक्य नाही का?</p>	<p>बैठक घेता येणे शक्य आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पात्रता व परीक्षा विभागाशी वारंवार संपर्क करावा लागतो. या दोन्ही विभागाचा संबंध एम.के.सी.एल. विभागाशी येतो. असे असताना हे दोन्ही विभाग महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी एम.के.सी.एल. विभागाशी संपर्क न साधता शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एम.के.सी.एल. विभागाकडे संपर्क साधण्यास का सांगतात. 	<p>समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल.</p>
	<ul style="list-style-type: none"> एम.के.सी.एल. विभागाची काय कामे आहेत याची यादी सर्व महाविद्यालयांना का दिली जात नाही. 	<p>एम.के.सी.एल., परीक्षा विभाग, पात्रता विभाग, विद्यार्थ्यांची परीक्षा फी या अनेक गोष्टी एम.के.सी.एल. च्या ऑडमीशन प्रक्रियेपासून ते निकाल घोषित करण्यापर्यंत हा प्रश्न येणे साहजिकच आहे. मागील महिन्यामध्ये एम.के.सी.एल. व विद्यापीठामध्ये एक नवीन प्रक्रिया राबवित आहे. विद्यापीठाकडे एकच संगणक कक्ष असल्यामुळे संगणक कक्ष हा परीक्षेची संबंधित आहे आणि महाविद्यालयांना जितके म्हणून</p>

		<p>प्रश्न निर्माण होतात. ते सगळे प्रश्न संगणक विभागाकडे येतात. यापुढे कोणत्याही महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना परीक्षा विभागात किंवा संगणक विभागात यावे लागणार नाही. आता आपल्याकडे विद्यार्थी सहायता केंद्र (SFC) नावाचे केंद्र आहे. त्याचे आपण “महाविद्यालय व विद्यार्थी सहायता केंद्र” (CSFC) असे नामांतर करत आहोत. यामध्ये एम.के.सी.एल. यांनी प्रशिक्षण दिलेले ४ कर्मचारी व १ समन्वयक सहायकता केंद्रामध्ये उपस्थित असणार आहेत. त्यामुळे एम.के.सी.एल. किंवा इतर कोणताही प्रश्न (फी /मॅनडेट जनरेट होत नाही, पात्रता मिळत नाही, हॉलतिकीट मिळत नाही, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा / विद्यार्थ्यांचा प्रश्न) सोडविण्यासाठी एम.के.सी.एल. चे एक स्वतंत्र केंद्र विद्यापीठामध्ये चालू होत आहे. व्यवस्थापन परिषदेकडून त्यास मान्यता मिळाली असून त्याची प्रक्रिया चालू आहे. अंदाजे एक महिन्याभरात हे अद्यावत केंद्र चालू झाल्यानंतर अशा प्रकारचा असमन्वयाचा प्रश्न निकालात निघेल.</p>
६	<p>विद्यापीठात भरण्यात येणारे सर्व शुल्क विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड असताना व रक्कम बरोबर येत असताना परत सर्व विभागाची सही घेण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना का त्रास दिला जातो?</p>	<p>महाविद्यालयाकडून भरण्यात येणारी शुल्क ही बरोबर आहे का, विलंब शुल्काचा समावेश आहे का याची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी विद्यापीठाच्या विविध विभागाकडून स्वाक्षरी घेतली जाते व संबंधित महाविद्यालयाकडे विद्यापीठाची विविध शुल्काची रक्कम ही प्रलंबित असल्याची देखील पडताळणी व खातरजमा केली जाते. यामुळे संबंधित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही.</p>
	<ul style="list-style-type: none"> विलंब शुल्क हे फक्त पात्रतेसाठीच आहे, अन्य शुल्क हे फिक्स व एडिट करता येत नाही हे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांने निदर्शनास आणून दिल्यानंतर व फक्त पात्रता विभागाची सही झाल्यानंतर विद्यापीठाचे सर्व शुल्क भरावेत असे शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी व मा.कुलगुरु यांच्या बैठकीत ठरले असताना परत असे का होत आहे. 	<p>यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल.</p>

श्रीमती आर. ए. महागांवकर	श्रीमती एन. एस. मंकणी
<p>७ विद्यापीठाच्या “कमवा व शिका” या योजनेअंतर्गत अद्याप किती विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते? त्यातील किती विद्यार्थ्यांना आपण काम दिलेले आहे? ज्या विद्यार्थ्यांने काम मागितले त्या प्रत्येकास काम दिले जाते का?</p>	<p>कमवा शिका या योजनेअंतर्गत सर्व संकुलाकडून एकूण ९३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण २७ नविन विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच एकूण ५ विद्यार्थ्यांना राखीव ठेवण्यात आले असून राखीव ५ विद्यार्थ्यांना संकुलाच्या मागणीनुसार वर्ग करण्यात येणार आहेत. सर्व संकुलाकडील त्याच्या संकुलातील कामाचा आराखडा व त्यासाठी लागणारी संख्या मागणीनुसारच विद्यार्थी संकुलाकडे वर्ग करण्यात येत असतात.</p>
<ul style="list-style-type: none"> विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या असताना आपण खूप कमी विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेमध्ये प्रवेश देतो आहे असे वाटत नाही का? 	<p>कमवा व शिका या योजनेसाठी एकूण ९३ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यामधील २७ विद्यार्थ्यांना शिफारशीनुसार घेण्यात आले आहे. मागील वर्षीचे ५५ व यावर्षीचे २७ आहेत. मा.कुलगुरु यांनी २७ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागामध्ये काम दिले आहे.</p>
<ul style="list-style-type: none"> विद्यापीठ हे Student Center Activity आहे. त्यामुळे ९३ विद्यार्थ्यांची यादी जर आली असेल आणि आपण काम देण्यास कमी पडतो असे वाटत असेल तर कामाची व्याप्ती आपणास वाढविता येईल का? आणि अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मदत करता येईल का? 	<p>हो, नक्कीच करता येईल.</p>
कु. एस. जे. मोहिते-पाटील	श्रीमती एन. एस. मंकणी
<p>८ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये प्रवेश देण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत तशी व्यवस्था उपलब्ध केली आहे काय?</p>	<p>आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसर संकुलातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासंदर्भात माहिती होण्याच्या उद्देशाने प्रथमच विद्यापीठाचे पी. जी. प्रवेशाची जाहिरात The Indian Express आणि Association of Indian University च्या University News मध्ये दिली होती.</p> <p>सदर जाहिरातीच्या अनुषंगाने संगणकशास्त्र संकुलात पहिल्यांदाच परदेशातील विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला आहे.</p>

	<ul style="list-style-type: none"> जाहिरात देण्याशिवाय अन्य काही योजना तयार केलेल्या आहेत का? ठोस अशा काही योजना केलेल्या आहेत का? 	<p>विद्यापीठाने फॉरेन सेल करिता पुणे व दिल्ली येथे ज्या योजना आहेत त्यांच्याकडे संपर्क केला असून त्यांनी असे सांगितले आहे की, त्याची प्रक्रिया ही डिसेंबर मध्ये सुरु होते. त्याला आपण मागील वर्षी ही गेलो होतो आणि यावर्षीही जाणार आहे. आणखी काही परदेशी विद्यार्थी घेता येईल का? याचाही विद्यापीठ स्तरावर प्रयत्न करत आहोत.</p>
	<ul style="list-style-type: none"> वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या विद्यापीठाचे नांव माहित होण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत. 	<p>तुर्क व माल्टा विद्यापीठाशी आपला MOU झालेला आहे. याशिवाय तैवान व चायना सोबत आपला प्रस्ताव सुरु आहे. राष्ट्रीय स्तरावर देण्याकरिता पहिल्यांदाच आपण Association of Indian University च्या University News मध्ये पूर्ण पान जाहिरात दिली आहे. त्याचा चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> प्रवेशित परदेशी विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र संकुलामध्ये त्यांनी स्वतः या विद्यापीठामध्ये किती वेळा हे ज्ञान घेण्यासाठी किंवा याठिकाणी उपस्थिती आपल्या विद्यापीठामध्ये त्यांनी त्याठिकाणी नोंदविलेली आहे. ज्या विषयासाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे. परदेशी विद्यार्थी जे आहेत, ते याठिकाणी वास्तव्यास आहेत काय? किंवा ते नियमित आहेत काय? 	<p>होय, विद्यार्थी नियमित व वास्तव्यास आहे.</p>
श्री. एस. टी. सरवदे		डॉ. बी. एन. आदटराव
९	<p>परीक्षा प्रमाद समितीच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल सदर समितीने व्यवस्थापन परिषद सदस्य कु. अश्विनी चव्हाण यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीबाबत विद्यापीठ प्रशासनाने कोणती कार्यवाही केली आहे?</p>	<p>तक्रार प्राप्त झालेली असून चौकशी सुरु आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> काय कार्यवाही केली आहे. 	<p>चौकशी समिती स्थापन केली असून चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.</p>
	<ul style="list-style-type: none"> प्रमाद समितीच्या अध्यक्षानी घटना घडली त्यादिवशी तात्काळ मा.कुलगुरु महोदयांना दुरध्वनीद्वारे कल्पना दिली आहे, हे खरे आहे काय? 	<p>फोन केला होता. त्यानंतर त्यावर कारवाई करु असे सांगण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. फोनवर दिलेली माहिती ही अर्धवट असल्याने व फोनवर व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने पूर्ण माहिती द्या असे सांगण्यात आले आहे.</p>

	<ul style="list-style-type: none"> पेपर तपासणी विभागामध्ये झालेल्या प्रकरणात आपण तात्काळ कार्यवाही केली. मात्र, या प्रकरणामध्ये आपण जवळजवळ ६ महिन्याचा कालावधी घेतला यापाठीमागे एखाद्या व्यक्तीला अथवा एखाद्या अधिकाऱ्यांला पाठीशी घालण्याचा आपला हेतू आहे का? 	<p>विद्यापीठ प्रशासनाचा कुणालाही पाठीशी घालण्याचा हेतू नाही. ६ महिन्याचा कालावधी लागला, हे सत्य आहे. परंतू, परीक्षा प्रमाद समितीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचा कोणताच पाठपुरावा दिसला नाही. विद्यापीठाला परीक्षा विभागात अन्य महत्वाची तत्कालीन परीक्षा वगैरे याचे नियोजन करावयाचे असल्याने यासंदर्भात कार्यवाही करावयाचे राहून गेलेले आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> या विषयावरती वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, अनेकदा अनेक अधिसभा सदस्य अधिकाऱ्यांना भेटले असून या विषयावर चर्चा झालेले आहे. मात्र आपण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे काय? 	<p>नाही</p>
	<ul style="list-style-type: none"> चौकशी समिती गठीत केलेली असल्यानंतर ज्यांनी अडथळा आणलेला आहे, अशा व्यक्तींना त्यांचे मत मांडण्यास मुभा मिळणार आहे की नाही. 	<p>हो, चौकशी समितीपुढे, परीक्षा प्रमाद समिती आणि ज्यांच्याविषयीची तक्रार आहे या दोन्हींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच अंतिम अहवाल जो आहे तो दिला जाईल. सदरची समिती ही चौकशी समिती नसून सत्य पडताळणी समिती गठीत केली आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> सत्य पडताळणीसाठी समिती केलेली असेल तर Latest Technology जी आहे म्हणजे Forensic report आपण मागविणार आहोत का? 	<p>आवश्यक ती पूर्ण कार्यवाही समितीच्या मार्फत करण्यात येईल</p>
	<ul style="list-style-type: none"> यामध्ये केवळ संशयाच्या धर्तीवर एखाद्यावर कारवाई करून त्याच्यावर अन्याय होणार नाही ना? याची काळजी विद्यापीठ घेईल का? 	<p>हो, प्रश्नच नाही. नक्कीच घेईल.</p>
	<ul style="list-style-type: none"> दि.२५/०२/२०१९ रोजी प्रमाद समिती अध्यक्षानी आणि समितीने केलेल्या तक्रारीची सत्यता पडताळणीसाठी ७ महिन्यापर्यंत वाट का पाहिली. 	<p>परीक्षा विभागाकडे तत्कालीन कालखंडामध्ये नजिकच्या काळात परीक्षा होण्याचा संभव असल्यामुळे या कामाकडे थोडेसे दुर्लक्ष झालेले आहे. सदरची बाब ही परीक्षेशी संबंधित असल्यामुळे त्याला परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीसमोर ठेवावे लागते आणि त्या मंडळाकडून शिफारस आल्यानंतर व्यवस्थापन परिषदेमध्ये त्यावर चर्चा होत असते. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून ते मागील व्यवस्थापन परिषदेमध्ये आले व त्यावर चर्चा होऊन “सत्यशोधन पडताळणी समिती” गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजानुसार प्रक्रिया झाली आहे.</p>

	<ul style="list-style-type: none"> या प्रश्नाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमणार आहे काय? 	सत्यशोधन पडताळणी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालातील शिफारशीच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात येईल.
	<ul style="list-style-type: none"> समितीला आपण काही कालावधी निश्चित केला आहे काय? 	अद्याप तसा कोणताही कालावधी निश्चित नसून समिती सदस्यांना पत्र पाठविण्यात आलेली आहेत. समितीच्या अध्यक्षांना विनंती केली आहे की, आपण अन्य सदस्यांशी चर्चा करून आपल्या सोयीची तारीख लवकरात लवकर द्यावी. त्यानुसार लवकरात लवकर त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
	<ul style="list-style-type: none"> सत्य पडताळणी समितीच्या सदस्यांची नावे कळतील का? 	हो. १. प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील § अध्यक्ष २. डॉ. एच. के. अवताडे § सदस्य ३. डॉ. बी. पी. रोंगे § सदस्य ४. डॉ. बी. एन. आदटराव § सदस्य ५. श्रीमती एन. एस. मंकणी § सदस्या
	<ul style="list-style-type: none"> अशा प्रकरणामध्ये केवळ व्यवस्थापन परिषद सदस्यच सत्य पडताळणी समितीचे सदस्य असले पाहिजेत असा काही निकष आहे काय? 	असा कोणताही नियम/निकष नाही. परंतु, परीक्षा प्रमाद समितीने केलेली तक्रार आणि त्याचे गांभीर्य पाहता यामध्ये काही सत्य/तथ्य आढळले तरच चौकशी समिती नियुक्त केली जाईल.
१०	सन २०१८-१९ व २०१९-२० यावर्षात क्रीडा व विद्यार्थी कल्याण विभागामार्फत विद्यार्थी व प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या ब्लेझरचे टेंडर विद्यापीठाच्या खरेदी समितीमधील सदस्यांच्या रक्त संबंधातील व्यक्तीस दिले आहे काय?	विद्यापीठाची खरेदी प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या दि.०१/१२/२०१६ रोजीची शासन निर्णय तसेच समान लेखा संहिता यामधील नियमांचे पालन करून केली जाते. त्यामध्ये कोणतेही नातेसंबंध पाहिले जात नाहीत.
	<ul style="list-style-type: none"> ज्या व्यक्तीला टेंडर दिलेले आहे, त्या व्यक्तीला आपल्या विभागाकडून यापूर्वी टेंडर दिलेले होते का? दिलेले आहे का? का पहिल्यांदाच दिलेले आहे. 	होय, पूर्वी दिलेले आहे. १० वर्षांपासून टेंडर दिलेले आहे.
	<ul style="list-style-type: none"> जर समजा टेंडरमध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या गोष्टीं पूर्ण झाल्या आहेत का? 	होय.
	<ul style="list-style-type: none"> केंद्रीय खरेदी समिती विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कोणत्या निकषावर स्थापन केली आहे. 	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १८ नुसार केलेली आहे.
	<ul style="list-style-type: none"> केंद्रीय खरेदी समिती कोणत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. 	व्यवस्थापन परिषद समितीसमोर आणलेली नाही.

	<ul style="list-style-type: none"> महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ कलम ९८ अन्वये खरेदी समितीला १० लाखांचे पुढील टेंडर मागवून त्यावरती सहा करण्याचा अधिकार नसताना, नेमलेल्या अनधिकृत समितीने त्या टेंडरवर केलेल्या सहा हे सर्व टेंडर बेकायदेशीर ठरविणार आहात का? त्यावरती वापरलेला जो पैसा आहे तो बेकायदेशीररित्या वापरला असे सिध्द होत नाही का? 	खरेदीच्या प्रक्रियेमध्ये काही उणिवा राहिल्या असतील तर येथून पुढे त्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातील.																																																																					
	<ul style="list-style-type: none"> केंद्रीय खरेदी समितीवर निवडून आलेले काही सदस्य आहेत का फक्त राज्यपाल नियुक्त सदस्यच आहेत. 	निवडून आलेले सदस्य आहेत.																																																																					
प्रा. डॉ. जी. डी. बिराजदार		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे																																																																					
११	Research Seed Money संदर्भात या वर्षी किती प्रस्ताव आले होते व त्यांची विषय निहाय माहिती काय आहे?	<table border="1"> <thead> <tr> <th>अ.क्र.</th> <th>विषय</th> <th>एकूण प्रस्तावांची संख्या</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>१</td><td>मराठी</td><td>३</td></tr> <tr><td>२</td><td>हिंदी</td><td>४</td></tr> <tr><td>३</td><td>इंग्रजी</td><td>३</td></tr> <tr><td>४</td><td>कन्नड</td><td>२</td></tr> <tr><td>५</td><td>इतिहास</td><td>१</td></tr> <tr><td>६</td><td>इतिहास आणि पुरातत्वशास्त्र</td><td>१</td></tr> <tr><td>७</td><td>राज्यशास्त्र</td><td>१</td></tr> <tr><td>८</td><td>मानसशास्त्र</td><td>२</td></tr> <tr><td>९</td><td>अर्थशास्त्र</td><td>५</td></tr> <tr><td>१०</td><td>प्राणीशास्त्र</td><td>२</td></tr> <tr><td>११</td><td>रसायनशास्त्र</td><td>३</td></tr> <tr><td>१२</td><td>पदार्थविज्ञान</td><td>५</td></tr> <tr><td>१३</td><td>वनस्पतीशास्त्र</td><td>१</td></tr> <tr><td>१४</td><td>सूक्ष्मजीवशास्त्र</td><td>१</td></tr> <tr><td>१५</td><td>संख्याशास्त्र</td><td>१</td></tr> <tr><td>१६</td><td>गणित</td><td>१</td></tr> <tr><td>१७</td><td>बायोटेक्नॉलॉजी</td><td>१</td></tr> <tr><td>१८</td><td>फार्मसी</td><td>५</td></tr> <tr><td>१९</td><td>भूगोल</td><td>३</td></tr> <tr><td>२०</td><td>पर्यावरणशास्त्र</td><td>१</td></tr> <tr><td>२१</td><td>इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग</td><td>१</td></tr> <tr><td>२२</td><td>इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग</td><td>३</td></tr> </tbody> </table>	अ.क्र.	विषय	एकूण प्रस्तावांची संख्या	१	मराठी	३	२	हिंदी	४	३	इंग्रजी	३	४	कन्नड	२	५	इतिहास	१	६	इतिहास आणि पुरातत्वशास्त्र	१	७	राज्यशास्त्र	१	८	मानसशास्त्र	२	९	अर्थशास्त्र	५	१०	प्राणीशास्त्र	२	११	रसायनशास्त्र	३	१२	पदार्थविज्ञान	५	१३	वनस्पतीशास्त्र	१	१४	सूक्ष्मजीवशास्त्र	१	१५	संख्याशास्त्र	१	१६	गणित	१	१७	बायोटेक्नॉलॉजी	१	१८	फार्मसी	५	१९	भूगोल	३	२०	पर्यावरणशास्त्र	१	२१	इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग	१	२२	इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग	३
अ.क्र.	विषय	एकूण प्रस्तावांची संख्या																																																																					
१	मराठी	३																																																																					
२	हिंदी	४																																																																					
३	इंग्रजी	३																																																																					
४	कन्नड	२																																																																					
५	इतिहास	१																																																																					
६	इतिहास आणि पुरातत्वशास्त्र	१																																																																					
७	राज्यशास्त्र	१																																																																					
८	मानसशास्त्र	२																																																																					
९	अर्थशास्त्र	५																																																																					
१०	प्राणीशास्त्र	२																																																																					
११	रसायनशास्त्र	३																																																																					
१२	पदार्थविज्ञान	५																																																																					
१३	वनस्पतीशास्त्र	१																																																																					
१४	सूक्ष्मजीवशास्त्र	१																																																																					
१५	संख्याशास्त्र	१																																																																					
१६	गणित	१																																																																					
१७	बायोटेक्नॉलॉजी	१																																																																					
१८	फार्मसी	५																																																																					
१९	भूगोल	३																																																																					
२०	पर्यावरणशास्त्र	१																																																																					
२१	इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग	१																																																																					
२२	इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग	३																																																																					

		२३	कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग	५
		२४	मेकॅनिकल इंजिनिअरींग	६
		२५	सिव्हील इंजिनिअरींग	२
		२६	वाणिज्य	३
		२७	शिक्षणशास्त्र	१
		२८	शारिरीक शिक्षणशास्त्र	१
		२९	ग्रंथालयशास्त्र	३
		एकूण		७१
	<ul style="list-style-type: none"> प्रत्येक विषयाला किती रक्कम देण्यात यावी असा काही निकष आहे का? 	निकष आहे. इंजिनिअरींग साठी रु.१ लाख व इतर विषयासाठी रु.६० हजार		
१२	Ph. D. संशोधक मार्गदर्शक पदासाठी Ph.D. धारण केल्यापासून किमान तीन वर्षांची अट कोणत्या नियम व कायदानुसार केली आहे?	कायदानुसार अशी तरतूद दिसून येत नाही. तथापि, दि.११/१२/२००८ रोजी झालेल्या विद्या परिषद बैठकीतील ठराव क्र.४० (९) अन्वये याबाबतच्या सुधारीत नियमावलीस मान्यता देण्यात आलेली असून संशोधक मार्गदर्शक पदासाठीची अट त्यात नमूद करण्यात आलेली आहे.		

सही /-
(सचिव अधिसभा)
कुलसचिव